भंडारा: पावसामुळे घरकोसळून रस्त्यावर

भंडारा, दि.३० : भंडारा जिल्ह्यात दोन दिवस पावसाने कहर केला. नदी, नाले, ओसंडून वाहू लागले. यात शेतीपिकांचे देखिल नुकसान झाले अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे मोठं नुकसान झालं तर तुमसर शहरातील इंदिरा नगर येथील राहत असलेल्या प्रभाकर पाध्ये यांचा घर पावसामुळे कोसळला.सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही. पण त्याचं कुटुंब रस्त्यावर आलं. आता दुसऱ्याच्या घरी त्याला आसरा घ्यावा लागला शासनाने लवकर पंचनामा करून नुकसान

भरपाई द्यावी

अशी मागणी

आता पिढीत

कुटूंब करीत

आहे.

जाहीर नोटीस

मी श्री. प्रीतम शंकर चौगुले मुलगा मृत कै. शंकर देवराम चौगले यांचा मलगा असे जाहीर निवेदः करतो की कै. शंकर देवराम चौगुले यांचे निधन दिनांव १२/०७/२०२४ रोजी झाले असून त्याचे ना असलेले अधिकत शिधावाटप दुकान क्रमांक २८ म्हणून माझे नावे होण्यासाठी उपनियंत्रक शिधावाटप परिमेंडळ मुंबई ६७ यांच्याकडे अर्ज सादर केलेर आहे. यास हरकत असल्यास सूचना प्रसिद्ध झाल्या दिनांकापासून १५ दिवसाचे आत चौगुले प्रो आणि जनरल स्टोर्स, हनुमान नगर, वडार पाडा, कांदिवल पूर्व, मुंबई - ४००१०१. किंवा उपनियंत्रव शिधावाटप, ग परिमंडळ, यांच्याकडे हरकती बहत लेखी कळवावे / अन्यथा त्यानंतर कुणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल याची कृपया संबंधितान या सुचनेद्वारे नोंद घ्यावी.

PUBLIC NOTICE

am investigating the title on behalf of my client IRS. SONAL GOVIND SALIAN, MRS. RUPA CHIRAG DESAI & MR. BIMAL RAMESHCHANDRA DESAI, Joint Owners of old Flat No.C/56 and New Flat No.B – 601 (In Redeveloped Building), Malad Shitalnath Co Operative Housing Society Ltd., Situated at Shitalnath Nagar, S. V. Road Malad (West), Mumbai - 400064.

t is represented by my client that . That said Flat (Old Flat No.C/56) was purchas by MRS. MADHUBEN RAMESHCHANDRA DESAI vide Agreement dt. 21/05/1977 executed on 21/05/1977 from M/S. SHAH BUILDERS.

That MRS_MADHUBEN RAMESHCHANDRA DESAI expired on 25/12/2014, and her share in the said Flat was inherited by MRS. SONA GOVIND SALIAN (Married Daughter), MRS RUPAL CHIRAG DESAI (Married Daughter MR. BIMAL RAMESHCHANDRA DESAI (Soi

That MRS. SONAL GOVIND SALIAN release: 4% share out of 1/3rd devolved on them in favor of MRS RUPAL CHIRAG DESAL

That MRS. SONAL GOVIND SALIAN, MRS RUPAL CHIRAG DESAI & MR. BIMAL RAMESHCHANDRA DESAI became Joint Owners/Members now having 30%, 37% & 33% share respectively and having right, title and interest in the said Flat.

Any person having any claims/objections from heir or heirs of other claimants or right in respect of the above said Flat by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby equired to intimate to the Undersigned and Societ Office at Ground Floor, Malad Shitalnath CHSL Shitalnath Nagar, S.V. Road, Malad (West), Mumba 00064 within 15 days from the date of publication of this notice of such claim/s, if any, with a supporting documents, failing, I shall issue the LETTER OF NO CLAIM/TITLE CERTIFICATE without reference to such claim/s, if any, of such person and the same shall be treated as waived and not binding on my client whatsoever.

Sd/- GIRISH GALA (B. COM. LLM.) LEGAL ADVISIOR A-704, Kabra Divine, Opp. Riddhi Vinayak Hospital, Malad (West), Mumbai-400064. E mail : girishbgala@gmail.com, Date : 31/07/2024 Mob: 9969540924 / 9757260431

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of m lient i.e. MR. IRFAN SULEMAN MAPARI that Original Agreement for Sale executed between the urchaser i.e. **IRFAN SULEMAN** MAPARI and the then Builders i.e M/S. JOSHUA DEVELOPERS which was duly registered in the office of the Sub-Régistrar Vasai 1, bearing Registration No. 4240/2017, date 28/04/2017 in respect of **Flat No. 601** Sixth Floor, in 'B' Wing, Building No 5 known as IRIS, having area admeasuring 37.16 Sq. Mtrs. i.e. 400 Sq. Ft. along with Terrace area 8.30 Sq. Mtrs. (Carpet) i.e. 90 Sq. Ft constructed on land bearing S. No. 5 H. No. 14. S. No. 68A 60 H.No.1. 2 A 2B, 3A, 3B, 4, 5, 6, 7, S. No. 61 H. No 2.3.5 situated at revenue Villag Chulne, Vasai Road (W), Taluka Vasai District Palghar is lost / misplaced and

not traceable So, it is hereby requested that if an person and or institution have any claim or right, title or interest ove above mentioned Flat shall raise objection at the address given below within 14 days from publish of this notice, and if fails to do so no clain shall be entertained in future and necessary transaction shall be done i my client's name. Sd/-

Adv. Nagesh J. Dube Shop No. 6, Dube Shopping Centre Stella, Barampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar - 401202 Date: 31.07.2024

Particulars

5 Paid-up equity share capital (Face Value of Rs.10/- each)

1 Total Income from operations

3 Net Profit(-Loss) for the period

website i.e. www.svtrading.in

6 Basic and diluted EPS

July 30, 2024.

Date: July 30, 2024

Note

2 Profit(-Loss) before tax for the period

4 Total Comprehensive Income for the period

जाहीर नोटीस

येथे सचना देण्यात येत आहे कि, मुंबई गृहनिर्माए व क्षेत्रविकास मंडळ यांच्या तर्फे श्री. दशरथ शिवरा माने यांच्या नावे देण्यात आलेले वितरणपत्र माइ अशील श्री. रामचंद्र गणपत परब सदर घरकुलाच् सध्याचे कायदेशीर मालक यांच्या कडून हरवले आह आणि त्यांनी दि. २९–०७–२०२४ रोजीचे ऑनलाईन तक्रार क्र. ८५७४५–२०२४ मार्फत बोरिवली पोलीस ठाणे मंबई येथे तकार नोंद केली आहे

जर कोणा व्यक्तीस सदर उपरोक्त मृ रस्तावेजाबाबत किंवा भागावर तारण मालकीत्व अधिभार, वहिवाट, मालकी हक्क किंवा अन्य इत प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा कोणताही दावा असल्या याची सदर सूचना प्रकाशनापासून ७ (सात दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे कळवा अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत अर समजण्यात येईल आणि तदनंतर[े] कोणताही दाव वचारात घेतला जाणार नाही.

मालमत्तेची अनुसूचना - घरकुल क्र. सी-१८ भूखंड क्र. ६८, गोराई (१) यशोमंदिर सहकार इनिर्माण संस्था (म), आर एस सी- १४, गोराई गेरिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९१.

आर के निवारी (वकील मंबर्ड उच्च न्यायालय) सी-३/००३, चंद्रेश हिल्स, १,२,३ लोढा मार्ग, आचोळे रोड नालासोपारा (पूर्व), पालघर-४०१२०९

PUBLIC NOTICE

Notice hereby given to the Public at large that my clients Mr Vijay Moreshwar Mhatre, who is the sole owner of Shop No.7, or Ground Floor in Shripal Plaza CHS. Ltd, Opp. - Railway Station, Nalasopara (West), Taluka Vasai Dist. - Palghar - 401203, and he had lost/misplaced his origina Copy of Agreement for sale dated 08/07/1991, executed between M/ s. Mantara Properties Pvt. Ltd. & Mrs. Poonam V. Aibani.

Any person/s having any right title interest or any claim over the said shop by any nature of claim/s, etc may inform the under signed withir 14 Days of this Public Notice in writing and evidence, and any objections raised after that period it may presume the same has been waived off.

And after that Society Management Committee will issue Share Certificate on his name...

ASHOK KUMAR TIWARI Advocate High Court Off. 210, Shripal plaza, Opp. Railway Station, Nalasopara (West), Palghar

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my clients i.e. (1) MR. WASIM MOHAMMEDALI SAYEED & (2) MRS. SALMA MOHAMMEDAL SAYEED that (1) Original Agreement for Sale dated 29/04/2005 executed between the then Purchasers i.e. 1 MR. WASIM MOHAMMEDALÍ SAYEED. 2) MRS. SALMA MOHAMMEDALI SAYEED & the then Vendor i.e. MRS. KOMAL JAIN as well as 2) Original Share Certificate No. 57, having 5 Shares bearing Distinctive Nos. from 276 to 280 in respect of Flat No. C/G-002 on Ground Floor, in the Building known as "ST. MARY'S NAGAR C.H.S. LTD." situated at Chulne, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar is lost

misplaced and not traceable So it is hereby requested that if any person and or institution have found or is in possession or have any claim or right over abovementioned origina Agreement for Sale, Share Certificate shall return and or handover the original Agreement for sale, Share Certificate or raise objection at the address given below within 14 days rom publish of this notice, and if fails to do so no claim shall be entertained ir future and necessary transaction will

Adv. Nagesh J. Dube Shop No. 6, Dube Shopping Centre Stella, Barampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar - 401202.

Quarter Ended

63.95

55.25

41,90

67.28

For and on behalf of the Board of Directors of

(4.75)

(4.75)

1,710.00

(0.03)

30.06.2024 31.03.2024 30.06.2023 31.03.2024

(Audited) (Unaudited) (Audited)

(8.63)

(8.63)

(8.63)

1,710.00 1,710.00 1,710.00

0.25 (0.05)

S. V. Trading & Agencies Limited

Name: Gopal Lal Paliwal **Designation: Managing Director**

DIN: 06522898

Date: 31.07.2024

(Rupees. In Lakh:

Year Ended

121.38

87,2

73,86

99.24

Place : Vasai

S V TRADING AND AGENCIES LIMITED CIN: L51900MH1980PLC022309

Registered Office: Shop No F-227, 1st Floor, Raghuleela Mega Mall, Behind Poisar Depot, Kandivali

West, Mumbai, Maharashtra, India, PIN-400067

Website: www.svtrading.in; e-Mail ID: svtradingandagencies@gmail.com STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

1.The above Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2024 have been reviewed by Audit Committee and approved by Board of Directors at their respective meetings held on Tuesday

2.The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the quarter ended on June 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure

Requirements) Regulation 2015 . The full format of the Unaudited Financial Results for the quarter ender on 30th June, 2024 are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Company

हाय-राईज पिरामल नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, मर्यादित, पत्ता. एस. व्ही. रोड, गोरेगाव फ्लॅट क्रमांक A/4 धारण करणाऱ्या मयत सौ. स्मिता सतीश पुरोहित. या संस्थेचे सभासद असलेल्या वा यांचे तारीख ०५/११/२०१६ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटिशीद्वारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार यांच्याकड्न हक्कामागण्या / हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून आठ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पुष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत, कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंव हरकती सादर झाल्या नाहीत तर, मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उवविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील जर अशा कोणत्याही हक्कमागण्या / हरकर्त आल्या तर, त्याबाबत संस्थेच्या उपविधीनसा कार्यवाही करण्यात येईल नोंदी व उपविधीतील एक प्रत मागणीदारांस / हरकतदारांस पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांचेकडे नोटीस दिल्याच्या तारखेपासन नोटिशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

हाय-राईज पिरामल नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, मर्यादित, यांच्या करिता आणि वतीने

ठिकाण : मुंबई दिनांक: ३१.०७.२०२४

डी.ए. कॉलनी, पूनम नगर, अंधेरी (पु), मुंबई ४०००९३ येथील "उपरोक्त फ्लॅट" गेल्या अनेक वर्षांपासन त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे आणि फ्लॅटचा ताबा आहे एमआरचे दावे / हक्क निकाली काढल्यानंतर तं नेयमितपणे सदर फ्लॅटची देखभाल, मालमत्ता कर आणि वीज बिल भरत आहे. श्री. भीमजीभाई वाघेला हे या फ्लॅटचे मुळ मालक होते. सौ. प्राची प्रमोव राणे यांनी कुलमुखत्यारच्या आधारावर विक्री कराराची नोंदणी केली आहे जी मूळ वाटपदार श्री. भीमजीभाई वाघेला यांच्या कडूने घेण्यात आर्ल होती. ०१/०७/२०२४ रोजी सब-रजिस्ट्रार ऑफ अंधेरी - ४ कडे कागदपत्र क्रमांक बीडीआर १५-११६३५-२०२४ असा आहे. त्या फ्लॅटचे मालकी हक्क, हक्क, व्याज आणि शेअर हस्तांतरित करू इच्छित आहे. तरी त्यांच्या नावाने भाडेकरू, विक्री, देवाणघेवाण या मार्गाने उत्त मालमत्तेवर किंवा त्यावर कोणताही हक्क शीर्षक व्याज आणि / किंवा दावा केलेला आणि / किंवा दावा करणाऱ्या इतर व्यक्ती किंवा व्यक्ती किंवा व्यक्तींची संघटना किंवा इतर संस्था किंवा संबंधित प्राधिकरण. भेट. गहाण, श<u>ल</u>्क, ट्रस्ट, वारसा, ताबा लीज, धारणाधिकार, किंवा अन्यथा किंवा उपरोत्त मळ कागदपत्रांच्या ताब्यात असल्याच्या आधारावर ... अशा दाव्याची नोटीस त्यात दाव्याचे स्वरूप आपि ओळखण्यासाठी पुरेशी इतर विशिष्ट त्याच्य समर्थनार्थ कागदोपत्री पुराव्यांसह ते माझे कार्यालय ऑफिस क्र. जी-१२, ए - विंग, इमारत क्रमांक ांकरवाडी एस. आर. ए सहकारी गृहनिर्माण संस्थ गॅंडमार्क - व्हिव्हा हबटाउन इमारतीच्या मागे जोगेश्वरी पूर्व मुंबई - ४०००६०, नोटीसच्य हिल्या प्रकाशनापासून १५ दिवसांच्या आव उपरोक्त कालावधीत आम्हाला अशी कोणतीहं नोटीस न मिळाल्यास किंवा अशा कोणत्याहं नोटीस सोबत कोणताही कागदोपत्री परावा नाहं असे गृहीत धरले जाईल त्यानुसार माझे क्लायं सौ पाँची प्रमोद राणे यांना धारण केलेले हक्क त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्याचा पर अधिकार आहे परंतू असे दावे/जसे असतील तर जे या कालावधीनंतर उतवले जारू शकतात

> त्यानंतर दावे, आक्षेप गृहीत धरले जाणार नाही. वकील उच्च न्यायाल श्री समीर सी. सदे ऑफिस क. जी-१२. ए - विंग, डमारत कमांव शंकरवाडी एस. आर. ए सहकारी गृहनिर्माण

जाहीर सूचना

माझे क्लायंट सौ प्राची प्रमोद राणे फ्लॅट कमांक

११०. पहिला मजला. इमारत क्रमांक - आर- १

बालाजी को-ऑप. हौसिंग सोसा. लि.. एम.एम.आर

संस्था, लॅंडमार्क - व्हिव्हा हबटाउन इमारतीच्या मागे, जोगेश्वरी पूर्व मुंबई - ४०००६०

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client i.e. MRS. RUPALI KISHORE BAGADE that (1) Original Agreement fo sale executed between then Purchaser i.e. MR. N. VENKATESHWARAN and the then Builder i.e. M/S. DEWAN & SHAH HOUSING ENCLAVE respect of Flat No. T-4, on Third Floor, area admeasuring 395 Sq. Ft. (Built Up), in the Building No. C-16 Known as "MALLIKA C.H.S. LTD.", situated at Ambadi Road, Village - Diwanman, Vasai (W), Taluka - Vasai, District – Palghar, (2) Original Agreement for sale dated 17/02/1991 executed between then Purchaser i.e. MR. BRIJESH K. PATHAK and then Vendor i.e. MR. N. VENKATESHWARAN in respect of said Flat, (3) Original Shar Certificate No. 32 having Five Shares of Rs. 50/- each, bearing Distinctive Nos. from 156 to 160 of the said Flat are lost/ misplaced and not traceable Purchaser i.e. MR. KISHOR RAMKRISHNA BAGADE and the then Vendo i.e. MR. BRIJESH K. PATHAK in respect of the said Flat which was dul registered in the office of the Sub-Registrar Vasai 1, bearing Regd. No. Phot 885 / 1998, dated 18/05/1998. Late MR. KISHOR RAMKRISHNA BAGADE expired on dated 11/01/2003 living behind him (1) MRS. RUPALI KISHORI BAGADE -(Wife), 2) MS. LAVEENA KISHORE BAGADE (Daughter) as h egal heirs to the said Flat and Thereafter then Releaser i.e. MS. LAVEEN KISHORE BAGADE - (Daughter) released her share in favor of then Releas i.e. MRS. RUPALI KISHORE BAGADE -(Mother) by way of Release Dee dated 03/07/2024 which was duly registered in the office of the Sub-Registrar Vasai 1 bearing Registration No. 9096/2024, Receipt No. 10835, dated 03/07/2024. Now MRS. RUPALI KISHORE BAGADE became absolute 100% lawful owner of the said Flat.

So it is hereby requested that if any person and or institution have found or is i possession or have any claim or right over abovementioned origina Agreements, Registration Receipt and Share Certificate shall return and o handover the original Agreements or raise objection at the address given below within 14 days from publish of this notice, and if fails to do so no claim shall be entertained in future and necessary transaction will be done.

Adv. Nagesh J. Dube 'Dube House', Opp Bishop House Stella Barampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar – 401202 Date: 31.07.2024



एसपीएस फिनक्वेस्ट लिमिटेड आर-५१४, ५वा मजला रोतुंद्रा इमारत, बी.एस.मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० दर.:०२२-२२७२२४८८, सीआवएन: एल६७१२०एमएव१९९६पीएलसी० -मेल:info@spsfinquest.co.in, वेबसाईट:www.spsfinques

सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरित कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यते देणे याकरिता **बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४** रोजी संचालक मंडळाची सभा होणार आहे.

संपुर्ण तपशिल कंपनीचे शेअर जेथे सुचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) कंपनीच्या (www.spsfinquest.co.in) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

(गिरीष तुलसीराम जाजु व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०३१०८६२० जोडपत्र: वरीलप्रमाण

ठिकाण: मुंबई दिनांक: ३०.०७.२०२४

> सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, धर्मादाय आयुक्त भवन, पहिला मजला सास्मीरा रोडं, वरळी, मुबई- ४०० ०३०

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई. <u>जाहीर नोटीस</u>

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७ अ वाचावे) किरकोळ अर्ज क्रमांक : Misc. Application No. ACC/V/1044/2024

ज्याअर्थी, 'St. George Orthodox Syrian Church Borivli' न्यास नोंदणी क्र. F-6147 Mumbai या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Mr. Anil P. Cherian यांनी ACC/V/4070/2024 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो सहायक धर्मादाय आयुक्त- (५) यांनी दिनांक २६.०७.२०२४ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे, त्याअर्थी, हितसबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीस द्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनाकापासून ३० दिवसाचे आत सहायक धर्मादाय आयुक्त-(५) यांचेसमोर दाखल करावी, अन्यथा, संदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही असे समजून सदर बदल अहवालावरील सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसानंतर अतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

आज दिनांक २९.०७.२०२४ माझ्या सहीनिशी व सहायक धर्मादाय आयुक्त-५ यांच्या शक्क्यानिशी दिली.



अधिक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई याचेकरीता.

SVARAJ TRADING AND AGENCIES LIMITED CIN: L51100MH1980PLC022315 Registered Office: Office No. 30, 2nd Floor 380/82 Amruteshwar CHSL, Jagannath Sunkersett Road,

Mumbai, Maharashtra, India, PIN-400002

Website: www.svarajtrading.in; Email id: svarajtradingagencies@gmail.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2024

Sr. No.		C	Year Ended		
		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	-	30.71	-	40.02
2	Profit(-Loss) before tax for the period	(15.50)	20,22	(7.64)	5.78
3	Net Profit(-Loss) for the period	(15.50)	13,93	(7.64)	(0.51)
4	Total Comprehensive Income for the period	(15.50)	44,22	(7.64)	29,78
5	Paid-up equity share capital (Face Value of Rs.10/- each)	1,475.00	1,475.00	1,475.00	1,475.00
6	Basic and diluted EPS	(0.11)	0.09	(0.05)	-

Notes:

1.The above Financial Results for the quarter ended 30th June, 2024 have been reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors at their respective meetings held on Tuesday July 30, 2024

2.The above is an extract of the detailed format of the Unaudited financial results for the quarter ended on June 30, 2024 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015 . The full format of the Unaudited financial results for the quarter ended on June 30. 2024 are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Compan

> for and on behalf of the Board of Directors of Svaraj Trading and Agencies Limited

MAHATRANSC

TENDER NOTICE

MSETCL invites online bids (E-Tender) from reputed and registered contractors on Mahatransco e-Tendering Website https:// srmetender.mahatransco.in/ for the following Tender specification. E-Tender No SE/EHV Project/Circle/KLW/E-Tender -04/ 2024-25, Subject:- E-tender for appointment of consultant for work or preparation of forest proposal for appointment of consultant for work of preparation of forest proposal and obtaining final NOC from forest department towards " Diversion /Re-diversion of forest land for shifting of existing 220 KV Tarapur- Borivali & Boisar - Ghodbander M/C Line between loc no 18-19 at Betegaon and Varangade Village Tal-Palghar for NHSRCL (2.7185 Ha) Rfx No:-7000032473

Estimated Cost: - Rs. 53,69,590/- (Including all taxes) EMD to be paid-Rs. 53,695.9./-

Bid submission start date: -29.07.2024 up to 18.00 Hrs Last date for submission: -06.08.2024 up to 11:00Hrs Bid opening date and time :- 06.08.2024 up to 11:00Hrs if

possible. For further details visit our website https://srmtender.mahatransco in/ Contact Person: The EE (0) Tel No. 8554993475 Dy.EE (0) Tel No. 9833963533, E-Mail Id: SE7600@mahatransco.in

SUPERINTENDING ENGINEER, EHV PROJECT CIRCLE, KALWA

PUBLIC NOTICE AISHALI VILAS MALI (Nee VIJAYA

ANANT PEDNEKAR). (2) MRS MANISHA MANDAR KUMTA (Ne MANISHA BIPIN PEDNEKAR), (3 MRS. NEHA BIPIN PEDNEKAR. (4 MRS. KARISHMA CHARUDUT HINDLEKAR (Nee DARSHANA BIPIN PEDNEKAR), (5) MRS, BHART BRAHMANAND VARAVDEKAR (Nee BHARTI BIPIN PEDNEKAR) are th present owners of Tenement No 41/1123, Shradha Co-operative Housing Society Ltd., Motilal Nagar No. 1, D. B More Marg, Opposite Ambedkar Maidan Goregaon (West), Mumbai - 400104 Hereinafter will be referred as the said Tenement), originally allotted in the nam f LATE SMT. HIRABAI ANAN' PEDNEKAR. The said LATE SMT HIRABAI ANANT PEDNEKAR died o 0/07/1999 and her husband MR. ANANT PEDNEKAR was predeceased to deceased and LATE SMT. HIRABA ANANT PEDNEKAR was widow at the time of allotment of said Tenement and ou of their wedlock, LATE SMT. HIRABA ANANT PEDNEKAR was having tw daughters and one son, out of which he on MR. BIPIN ANANT PEDNEKAR died on 02/09/2004, her daughter in la Late VANDANA PEDNEKAR also die on 12/04/2021 an her daughter MS NANDA ANANT PEDNEKAR died o 13/11/1991 leaving behind (1) MR VIVEK ANANT PEDNEKAR, (2) MS PRATIBHA ANANT PEDNEKAR and (3) MR. KUMAR ANANT PEDNEKAR 4) MRS. VAISHALI VILAS MALI (Nee VIJAYA ANANT PEDNEKAR). (5 MRS. MANISHA MANDAR KUMTA (Nee MANISHA BIPIN PEDNEKAR) (6) MRS. NEHA BIPIN PEDNEKAR. (7 MRS. KARISHMA CHARUDUT HINDLEKAR (Nee DARSHANA BIPIN PEDNEKAR), (8) MRS. BHART BRAHMANAND VARAVDEKAR (Ne BHARTI BIPIN PEDNEKAR) as her only egal heir after her death. The said legal heirs executed Releas

Deed in favour of (1) MRS. VAISHALI VILAS MALI (Nee VIJAYA ANANT PEDNEKAR), (2) MRS. MANISH. MANDAR KUMTA (Nee MANISH) BIPIN PEDNEKAR), (3) MRS. NEHA BIPIN PEDNEKAR,(4) MRS KARISHMA CHARUDUT' IINDLEKAR (Nee DARSHANA BIPIN PEDNEKAR), (5) MRS. BHART BRAHMANAND VARAVDEKAR (Ne BHARTI BIPIN PEDNEKAR) under Release Deed having Document No BRL7-13310-2024, dated 20/06/2024 The said (1) MRS. VAISHALI VILA MALI (Nee VIJAYA ANANT PEDNEKAR). (2) MRS. MANISHA MANDAR KUMTA (Nee MANISH BIPIN PEDNEKAR), (3) MRS. NEHA BIPIN PEDNEKAR, (4) MRS CARISHMA CHÁRÚDUT HINDLEKAR (Nee DARSHANA BIPIN PEDNEKAR), (5) MRS. BHART BRAHMANAND VARAVDEKAR (Ne BHARTI BIPIN PEDNEKAR) have decided to sell the said Tenement, and t roceed for registration of Agreement fo sale/Sale Deed in the office of Joint Sul Registrar of Assurance Mumbai Borival MSD to complete the said sell transaction Any person having any right, title, interest laim or demand of any nature whatsoever n respect of the said Tenement, is hereby required to make the same known i vriting along with documentary proo hereof, to the undersigned advocate within 7 days from date of publication ereof, failing which the negotiation shal be completed without any reference to such claims and claim if any shall b eemed to have been given up or waived.

Place : Mumbai Date: 31st July, 2024

ADVOCATE SABA NIYAZ ANSARI 635, BPT Railway Line, Gate No. 04, Wadala, Mumbai - 37 Mob. 8779027070

नोटीस

याद्रारे सचना देण्यात येते की. माझे वडील कै. बाळकष्ण जीजी सावंत ३५४/४३, मनोरथ को. ऑ. हौ. सोसायटी, सेक्टर नं. ३, आर.एस.सी. ३८ चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०६७ चे धारक होते. आणि दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांचे निधन झाले. मी रघुवीर बाळकृष्ण सावंत त्यांचे कायदेशीर वारसदार याद्वारे माझे नाव सोसायटीच्या मिळकती मधील मयत सभासदाचे हितसंबंध आणि सदर शेअर्सच्या हस्तांतरणाकरिता दावे आणि आक्षेप सदर सुचना प्रसिध्दीच्या तारखेपासून १५ दिवसांमध्ये मागवित आहे. उपरोक्त विहीत कालावधीमध्ये दावे आणि आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटी उपविधीतीत तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने मयत व्यक्तीच्या शेअर्सचे हस्तांतरण माझ्या नावावर करण्यास मुक्त असेल.

जाहीन जोटीना

तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मौजे **रांजनोली**, जिल्हा ठाणे येथील सर्व्हेनंबर ३३पैकी, ३५पैकी, ३६/अ पैकी, ३६/ब पैकी, ३६/१ पैकी, ३६/२ पैकी, ३७/पैकी, ३७/१, ३७/पैकी, ३७/पैकी, ३७/पैकी/२, ४९/१/१ ४९/१/अ, ४९/१/१ पैकी, ४९/१/१ब, ४९/१/२, ४९/२ ते ४९/९, ५० पैकी, ५१/१ पैकी, ५२/२ पैकी, ५२/४/२, ५२/१अं, ५३/८, ५३/१६पैकी या जिमनी वरील आमंत्रा को-ऑप. होसिंग सोसायटी लि. मधील बिल्डिंग नंबर एल, सहाव्या मजल्यावरील सदनिका नंबर **०६५**, क्षेत्र **६५.८७** चौरस मीटर (कारपेट क्षेत्र) (एक कार पार्किंग सहीत) अशा मिळकतीचे मालक **बाळकृष्ण बाबुराव** हुबळीकर (मयत) मृत्यु दिनांक १८/११/२०२०, यांचे मालकीची होती व त्यांचे पश्यात **१)श्रीमती शैला बाळकृष्ण हुबळीकर २)श्री. महेश बाळकृष्ण हुबळीकर ३)श्री. अश्विन बाळकृष्ण हुबळीकर** हे त्यांचे कायदेशीर वारस आहेत तरी सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारचा बोजा जसे विक्री, गहाण, लीज, तारण, भाडेपट्टा, बक्षीस, दान, देखभाल, पोटगी, वारसा, वहिवाट, करार, कब्जा किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध असल्यास तशा व्यक्तीने/व्यक्तीनी अथवा आर्थिक संस्थेने ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन चौदा दिवसांच्या आंत निम्नस्वाक्षरीकारांस त्याचे निम्नलिखीत कार्यालयीन पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावे. तसे न कळविल्यास सदरच्या मिळकती वर कोणाचाही कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा व हितसंबंध नाही, किंवा असल्यास त्यांनी तो सोडुन दिला आहे असे समजुन घेण्यात येईल, याची नोंद

कार्चालचीन पत्ता: अनुमल्ला रेसीडेन्सी, आर प्राचित मंदिराजवळ, पदमानगर, ॲड. श्री. प्रसाद एस. तौटम भिवंडी, जि. ठाणे

IN THE PUBLIC TRUST REGISTRATION

OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI Dharmadaya Ayukta Bhavan, 1st. Floor, Sasmira College, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030 **PUBLIC NOTICE OF INQUIRY**

Change Report No. ACC/V/4071/2024 Filed By: Mr. Anil Parampathethu Cherian

In the matter of: St. George Orthodox Syrian Church Borivli Trust P.T.R. No. F-6147 (Mumbai) ... Reporting Trustee

WHEREAS the trustees of the above trust have filed Change Report, under section 22 of the said Maharashtra Public Trust Act, 1950 for bringing the below describe property on the record of the named trust and an inquiry is to be made by the Assistant Charity Commissioner, Greater Mumba

Region, Mumbai viz. 2) Whether the property is the property of the trust? and could be registered in the name of the above trust?

DESCRIPTION OF THE PROPERTY:-

IMMOVABLE PROPERTY

संस्थेची स्थावर मिळकत रेकॉर्डवर घेण्याबाबत.

All that piece and parcel of commercial shop bearing No. 002, in Wing A, on the ground floor admeasuring about 22.13 Sq. Mtrs Carpet area in the building known as 'Daffodils Co- operative Housing Society Ltd', along with 5 shares of Rs. 50/- each. Share Certificate bearing No. SH/2. distinctive Nos 556 to 560 both inclusive, situated at Kanderpada, Near Zen Garden, Dahisar West, Mumbai 400 068 on the plot of land bearing CTS No. 53/4 of Village Kanderpada, Dashisar West, Taluka Borivali in the Registration District 8 Sub District of Mumbai City and Mumbai Suburban. Value Rs. 86,00,000/-.

This is to call upon you to submit our objections or any evidence if any at above office address within 30 days from the date of publication of this notice in written. If not received anything within given period, the inquiry would be completed and necessary order will be passed. If no objections are received within the stipulated time then further inquiry would be completed and necessary orders will be passed.

This notice given my hand and seal of the Joint Charity Commissione Greater Mumbai Region, Mumbai.

This date 26.07.2024



I/C Superintendent-J Public Trust Reg. Office, Greater Mumbai Region, Mumbai

फ्रेंडुन फार्मास्युटिकल्स लिमिटेड CIN: L24239MH1987PLC043662

नोंदणीकृत कार्यालय: ११ वा मजला, टॉवर ए, उर्मी इस्टेट ९५, गणपतराव कदम मार्ग, डेलिसल रोड, लोअर परेल (प) मुंबई-४०००१३ फोनः +९१ २२ ४०३१ ८१११ फॅक्स : +९१ २२ ४०३१ ८१३३ ई-मेल : business@fredungroup.com वेबसाईट: www.fredungroup.com ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या कालावधीसाठी अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

] अ.			संपलेली वर्ष		
क्र.	तपशिल	जून, २०२४ (अलेखापरिक्षीत)	मार्च, २०२४ (लेखापरिक्षीत)	जून, २०२३ (अलेखापरिक्षीत)	मार्च, २०२४ (लेखापरिक्षीत)
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७८८१.०८	११८०३.३	६२०४.५५	३४९०७.१८
2	कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक	५५१.९	५८३.८५	४०८.०१	२१४५.१९
	आणि/किंवा असामान्य बाबींआदी)				
3	कर पूर्वीच्या कालावधीसाठी(निव्वळ आणि/किंवा अपवादात्मक	५५१.९	५८३.८५	४०८.०१	२१४५.१९
	बाबीनंतर) निव्वळ नफा / (तोटा)				
8	कर नंतरच्या कालावधीसाठी(निव्वळ आणि/किंवा असाधारण	४१२.९९	५०६.२४	२४०.१७	१५६२.३४
	बाबीनंतर) निव्वळ नफा / (तोटा)				
4	कालावधीसाठी(करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक	४१२.९९	५१३.२८	२४०.१७	१५६९.३८
	उत्पन्न(करानंतर) साठी कालावधी सर्वंकष नफा/(तोटा) साठी				
	एकूण व्यापक उत्पन्न				
ξ	समभाग भांडवल	४६९.९२	४६९.९२	४५८.०१	४६९.९२
હ	मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव	0	0	0	११६७७.२
	(पुनर्मूल्यांकन आरक्षण वगळून)				
6	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनीमूल्य रु .१०/- प्रत्येकी)				
	(चालू आणि खंडित कार्यचलनासाठी) -				
	(अ) मूळ	८.७९	१०.७७	५.२४	३३.३२
\perp	(ब) सैमिकृत	८.७९	१०.৬৬	4.28	३३.३२

उपरोक्त ही सेबीच्या (नियम लिलाव व प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या आर्थिक परिणामांच्या विस्तृत स्वरूपाचा एक उतारा आहे. आर्थिक परिणामांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com आणि कंपनीची वे़बसाइट www.fredungroup.com वर उपलब्ध आहे.

. अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबी कंपनीने इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड (Ind-AS) नियमांनुसार नफा आणि तोटा विधानामध्ये समायोजित केल्या आहेत, जे लागू असेल.

फ्रेडुन फार्मास्युटिकल्स लिमिटेडकरित

फ्रेडुन नरिमन मेधोरा

व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई दिनांक : ३१–०७–२०२४

सौमिकृत

ठिकाणः मंबर्ड

दिनांकः ३० जुलै, २०२४

कामदगिरी फॅशन लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालयः** २०२, राजन हाऊस, २रा मजला, अप्पा साहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. **दूर.:**०२२-६६६६२९०४,

ई-मेल: cs@kflindia.com, वेबसाईट: www.kflindia.com ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही		संपले	ले वर्ष
तपशिल	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
मार्यचलनातून एकूण उत्पन्न	४६४६.१४	£092.89	4088.03	२२२७१.७३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा				
वेशेष साधारण बाबपूर्व)	२१.८२	3६९.08	(२४२.८०)	(१७७.१२)
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष				
माधारण बाबनंतर)	२१.८२	3६९.08	(२४२.८०)	(१७७.१२)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा				
वेशेष साधारण बाबनंतर)	१५.०६	२२९.६८	(१५०.९७)	(980.90)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)				
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	0.६८	(१६.७२)	8.92	(२.७१)
समभाग भांडवल	५८६.९४	५८६.९४	५८६.९४	५८६.९४
इतर समभाग	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी)				
चूळ	0.2६	3.89	(२.५७)	(2.80)

टिप: . सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ आणि सेबी परिपत्रक क्रमांक सीआयआर/सीएफडी/ एफएससी/२०१६ दि. ०५ जुलै, २०१६ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्य www.kflindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वरे

०.२६ ३.९१ (२.५७)

कामदगिरी फॅशन लिमिटेडकरित प्रदीप कमार गोयंका अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

Place: Mumbai Date : 30 July, 2024 Name - Harendra Gupta Designation - Managing Director DIN:05335662

Note: All eligible Contractors are mandated to get enrolled on SRM E Tenders (New) portal of MSETCL.